

MBh. 6, 844 (VP. 184). — c) N. pr. einer Tochter Kratu's von der Saṁnati VP. 83, N. 7. — 4) m. oder n. N. pr. eines Sees: अर्णवं कृदं च पुण्याद्यम् MBh. 3, 10698. — 5) n. a) das Gute, Rechte; s. u. 1. — b) eine religiöse Ceremonie; insbes. eine solche, die eine Frau veranstaltet, um sich die Liebe des Mannes zu erhalten und einen Sohn zu bekommen: ब्रह्मविष्णुमित्रे पुण्यमाश्रित्य दीपते MBh. 13, 4608. दानोपवासपुण्यानि HARIV. 7754. °विद्यं 7751. पुण्यार्थम् 7243. Vgl. पुण्यक. — c) ein Trog zum Tränken des Viehs Wils.

पुण्यक (von पुण्य) n. eine religiöse Ceremonie, = निपात, व्रत AK. 2, 7, 87. H. 843. Festlichkeit, Feier: न केवलं आदकाले पुण्यकेष्विद्यं दीपते MBh. 13, 4602. 4643. अन्यच्च विविधं पुण्यकं कुरु 18, 407. Insbes. eine Feier, die eine Frau veranstaltet, um die Liebe des Mannes zu bewahren und einen Sohn zu erhalten (CKDr. u. पुण्यकान्त), so wie auch die dabei beobachteten Observanzen, MBh. 1, 760. अद्य तत्पुण्यकमुपाद्यायान्याः 817. 14, 2672. HARIV. 7243. 7471. 7722. fgg. पुण्यकानि च सर्वाणि चीर्णादत्यस्मि 7752. °व्रतं BRAHMĀV. P. in Verz. d. Oxf. H. 23, b, 22. das bei dieser Gelegenheit der Frau gemachte Geschenk: वधा: संप्रापयस्येम (masc.) पुण्यकं कृदपेष्मितम् ॥ पुण्यके सत्यया प्राप्ते पुनरेव लया तरुः — नन्दने — स्थाप्यः स्थाने यथोचिते HARIV. 7684. fg.

पुण्यकर्त्तर् (पुं + कर्त्) m. ein Rechtschaffener, Tugendhafter: °कर्तृपाला कां: INDRA. 2, 4.

पुण्यकर्मन् (पुं + कर्म) adj. Gutes thuend, rechtschaffen, tugendhaft INDRA. 1, 22. MBh. 12, 10926. HARIV. 7681. R. 1, 59, 8. PAṄKĀT. III, 234. HIT. 27, 6. पुण्यकर्मन् nur Gutes thuend Spr. 1032.

पुण्यकालता f. nom. abstr. von पुण्य + कालं eine günstige Zeit SŪRAJAS. 14, 8.

पुण्यकीर्ति (पुं + कीर्ति) adj. einen guten Ruf habend, berühmt MBh. 1, 3550. R. 4, 8, 1, 5, 23, 29. BHAG. P. 9, 1, 5. BHATT. 1, 5. — 2) m. N. pr. eines Buddhisten WASSILJEW 79, 80. Vishnu nimmt dessen Gestalt an SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 71, a, 15. — Vgl. पुण्यक्षेत्र.

पुण्यकैत् (पुं + कैत्) 1) adj. rechtschaffen, tugendhaft P. 3, 2, 89. NIR. 2, 14, 12, 1. ČAT. BR. 6, 8, 4, 8, 14, 7, 2, 12. °तीं लोकाः: TAITT. ĀR. 10, 1, 14. BHAG. 6, 41. MBh. 7, 2890. 2720 (lies °कृतां लोकान् st. °कृताण्णां उं °कृतान् लोकां). N. 12, 87. R. 4, 4, 10. Spr. 1926. — 2) m. N. eines zu den Viçve Devāḥ gezählten göttlichen Wesens MBh. 13, 4356.

पुण्यकृत्या (पुं + कृत्या) f. eine gute Handlung ČAT. BR. 1, 6, 2, 8.

पुण्यकृत्र (पुं + कृत्र) n. ein heiliges Gebet, Wallfahrtsort; zur Erkl. von तीर्थं HALĀS. 8, 76. von धर्मारूप्य भ्रातृतो तु वराहं. BĀB. S. 14, 8.

पुण्यगन्ध (पुं + गन्ध) 1) adj. f. आ wohlriechend: स्त्रियः: R. V. 7, 85, 8. Einschiebung nach 9, 87. INDRA. 2, 23. RAGH. 12, 27. — 2) *Michelia Champaka Lin.* (s. चम्पक) TRAIK. 2, 4, 17.

पुण्यगन्धि adj. dass.: स्त्रियो याः पुण्यगन्धयः AV. 4, 5, 8, 8, 10, 27. MBh. 8, 7206. Auch °गन्धिन् INDRA. 2, 2.

पुण्यगृह (पुं + गृह) n. Wohltätigkeitshaus, Verpflegungshaus (Temple Gora): नाराजोके जनपदे कार्यसि जनाः सभाम् । उद्यानानि च रम्याणि प्रपाः पुण्यगृहाणि च ॥ R. GOR. 2, 69, 13. — Vgl. पुण्यशाला.

पुण्यजनै (पुं + जन) m. pl. gute Leute, Bez. bestimmter Genien: गन्धर्वाप्तरसः सप्ताः देवाः पुण्यजनाः पितरः AV. 8, 8, 15, 11, 9, 24. तत्त्वांसि स-

र्दः पुं पितरः 6, 16. MBh. 7, 2403. HARIV. 80. दृश्य प्राचेतसः (lies प्रचे०) पुत्राः सत्तः पुण्यजनाः स्मृताः MBh. 1, 3129. als Beiw. der Jaksha HARIV. 382. = पत्र AK. 1, 1, 4, 56. H. 194. an. 4, 188. MED. n. 196. रक्षाकामः पुण्यजनान् (यजेत्) BHAG. P. 2, 3, 8, 4, 6, 27, 30, 10, 8 (sg.). 4, 11, 4, 5, 16, 19. RAGH. 13, 60. पुण्यजनेश्वरं m. Bein. Kuvera's AK. 1, 1, 4, 65. MED. r. 142. HALĀS. 1, 79. RAGH. 9, 6. पुण्यजन = रक्षस् H. 187. H. a. n. MED. HALĀS. 5, 4. eine Art Rakshas VP. 338. Nach H. a. n. und MED. auch = सज्जन ein rechtschaffener Mann.

पुण्यजित् (पुं + जित्) adj. durch gute Werke geronnen, — erreicht: लोकं KHAṄD. UP. 8, 6, 1. निःपुण्यजितांश्च सर्वभेगान् PRAB. 101, 18; vgl. स्वपुण्यविजितं BHATT. 4, 6.

पुण्यतरीकर् (पुण्यतर, compar. von पुण्य, + 1. कर्) reiner machen: शलानि — इत्याकुम्भिः °कृतानि RIGU. 13, 61.

पुण्यता (von पुण्य) f. Reinheit, Heiligkeit: सरस्वत्याश्च तीर्थानाम् MBh. 1, 557. 13, 4605.

पुण्यतुण् (पुं + तुण्) n. heiliges Gras, Bez. des weissen Kuça-Grases RIGA. im CKDr.

पुण्यत्वं (von पुण्य) n. Reinheit, Heiligkeit: पुनसि लोकं पुण्यबात्कीर्त्यं सरित्य ते KUMĀRAS. 6, 69.

पुण्यदर्शन (पुं + दर्शन) 1) adj. f. आ von schönem Aussehen, schön: धेनु RAGH. 1, 86. — 2) m. der blaue Holzhäher (चाप) RIGA. im CKDr.

पुण्यडक् (पुं + 2. डक्) adj. Gutes —, Segen bringend, — verleihend: लोकाः: MBh. 7, 2181.

पुण्यनाथ (पुं + नाथ) m. N. pr. eines Grammatikers Verz. d. B. H. No. 728.

पुण्यनामन् (पुं + नाम) m. N. pr. eines Wesens im Gefolge des Skanda MBh. 9, 2561. — Vgl. सुनामन्.

पुण्यपुण्यता (von पुण्य + पुण्य) f. die grösste Heiligkeit: अवालन्विष्यत द्वन्द्वं कथं नु पुण्यपुण्यताम् (so ist wohl zu verbessern) RIGA-TAB. 3, 65.

पुण्यप्रद (पुं + प्रद) adj. verdienstlich: एकस्मिन्यन्त्रं निधनं प्राप्तिष्ठाप्तारिणि । वहूनो भवति नेमं तत्र पुण्यप्रदो वधः ॥ HARIV. 381.

पुण्यप्रसव (पुं + प्रसव) m. pl. N. einer Götterklasse bei den Buddhisten VJUTP. 82. LALIT. ed. Calc. 171, 5. BURN. Intr. 202. 613. KÖPPEN I, 259.

1. पुण्यफल (पुं + फल) n. die Frucht —, der Lohn für gute Werke M. 3, 95. 5, 53.

2. पुण्यफल (wie eben) m. = लक्ष्याराम der Garten der Lakshmi ÇABDAṂ. im CKDr.

पुण्यबल (पुं + बल) m. N. pr. eines Königs von पुण्यवनी AVADĀNAÇ. 18.

पुण्यभरित् (von पुण्य + भरि) adj. überaus gesegnet: भरतं °तं वर्य मन्यामके व्यादः । श्रीष्ट्युर्दःयमाकाले यज्ञानाः पुण्यभावितः ॥ ČAT. 1, 297.

पुण्यभाव (पुं + भाव) adj. glücklich: क्रीडावत्सो विनीता लघुसुरतरतः पुण्यभावाः शास्त्राः स्युः PĀṄKĀSĀJAKA im CKDr.

पुण्यभाजिन् (पुं + भाजि) adj. dass. ČAT. 1, 297 (s. u. पुण्यभरित्).

पुण्यभू (पुं + भू) f. das heilige Land, ein N. für आर्जावर्ता H. 948.

पुण्यभूमि (पुं + भूमि) f. dass. AK. 2, 1, 8.

पुण्यमय (von पुण्य) adj. aus Gute gebildet PRAB. 101, 12.

पुण्यमित्र (पुं + मित्र) m. N. pr. eines buddhistischen Patriarchen LIA. II, Anh. ix. Bei WASSILJEW im Index mit einer falschen Zahl